

जिल्हा परिषद, कोल्हापूर



Right to Information Act
(India)

केंद्रीय माहितीचा अधिकार

अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४ (१) ब अन्वये
प्रसिद्ध करावयाची १ ते १७ मुद्याची

माहिती पुस्तका

(सन - २०२३-२४)

वित्त विभाग जि.प. कोल्हापूर

वित्त विभाग

कलम ४(१) (b) (i)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या कार्यालयातील कार्ये, कर्तव्ये यांचा तपशिल

कार्यालयाचे नं व	वित्त विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर
पत्ता	प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद नागाळा पार्क, कोल्हापूर
कार्यालय प्रमुख	मुख्य लेखा व वित्त अधिकारी
शासकीय विभागाचे नाव	वित्त विभाग, जि.प.कोल्हापूर
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	ग्राम विकास व जल संधारण विभाग
कार्यक्षेत्र	भौगोलिक - कार्यानुरूप
विशिष्ट कार्य	शासनाकडून निधी प्राप्त करून घेणे व त्याचे योग्य नियोजन करणे , व जि.प. व पं.स.आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे.
विभागाचे ध्येय /धोरण	जि.प. व पं.स.आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे .
धोरण	वित्तीय नियमास अनुसरून शासनाचे मार्गदर्शक सुचनेनुसार अंमलबजावणी करणे .
सर्व संबंधीत कर्मचारी	सहा.लेखाधिकारी/कनिष्ठ लेखाधिकारी/वरि/कनि.सहा (लेखा)
कार्य	लेखाविषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे व त्याची अंमलबजावणी करणे.
कामाचे विस्तृत स्वरूप	आहरण व संवितरण अधिकारी व लेखांकन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे हिशोब व लेखे ठेवणे, प्रारंभिक लेखा परिक्षक म्हणून जमा व खर्च तसेच प्रमाणकांचे लेखापरिक्षण करणे व जिल्हा परिषदेस वित्तीय ओचित्याचे सुत्रानुसार वित्तीय सल्लागार म्हणून काम पहाणेची कार्य केली जातात. लाभार्थी, कंत्राटदार पुरवठादार, कर्मचारी / अधिकारी यांना देय रक्कमा प्रदान करणे , शासनाकडून निधी प्राप्त करून घेणे व त्यांचे शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार योग्य नियोजन करणे. व लेखाविषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे व लेखा संवर्गातील वर्ग-३ च्या कर्मचा-यांची नेमणूक, बदली, बढती व आस्थापना विषयक कामे पहाणे.
मालमत्तेचा तपशिल	जि.प. व पं.स.इमारती
उपलब्ध सेवा	जि.प. व पं.स. व ग्रा.पं.स्तर मंजूर अनुदानानुसार निधी वितरीत करणे व त्या खर्चाचा ताळमेळ घेणे व वित्तीय अनियमितता टाळणे . व आर्थिक बाबींवर नियंत्रण व मार्गदर्शन करणे .
संस्थेच्या संरक्षणात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावर तपशिल	-----
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळ	०२३१-२६५६७२३ सकाळी ९.४५ ते सायं.६.१५
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी सोमवार व शुक्रवारी अभ्यांगतांना उपलब्ध


वित्त विभाग

संस्थेचा प्रारूप तक्ता (उदा)

मुख्य लेखा व वित्त अधिकारी गट अ (वरिष्ठ स्तर)



उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी गट-अ (कनिष्ठ स्तर)



लेखाधिकारी (१) गट-ब लेखाधिकारी (२) गट-ब



सहायक लेखाधिकारी (गट-क)



कनिष्ठ लेखाधिकारी (गट-क)



वरिष्ठ सहायक (लेखा) (गट-क)



कनिष्ठ सहायक (लेखा) (गट-क)

वित्त विभाग

कलम ४ (१) (b) (ii) नमुना क

जिल्हा परिषद कोल्हापूर येथेल वित्त विभाग या कार्यालयातील

अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ. नं.	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम शासन निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	मुख्य लेखा व वित्त अधिकारी गट-अ (वरिष्ठ स्तर)	<p>वित्त विभागाकडे आर्थिक बाबीवर नियंत्रण, देखरेख व विभागांकडून प्राप्त सर्व देयके पारीत करणे. रु. २,००,०००/- च्या वरील देयके पारीत करणे व त्याचे धनादेश अदा करणे. व वित्त विभागास प्राप्त होणाऱ्या सर्व नस्त्यांचे (रु. २,००,०००/- च्या आतीलही) पुरवलेखापरिक्षण करणे व अभिप्राय देणे रकमांचे धनादेशाव्वारे वितरण करणे. खातेप्रमुख म्हणून पार पाडावे लागणारे सर्व कामकाज.</p>	<ol style="list-style-type: none"> शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक कोषा - १००१/प्र.क्र.५४/कोषा-४, दिनांक २९ मार्च २००१. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय मं.बुर्ड दि.१७/०४/२००१ महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६२ व लेखासंहिता १९६८ मधील नियम ३ व परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेली कर्तव्ये व अधिकार मा.मु.का.अ. यांचेकडील क्रमांक कोजिप/ साप्रवि कावि/०१/१८६८/२०११, दि.१६/०९/२०११ ने दिले अधिकार प्रदान. . उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय :झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागाणी आदेश 	
२	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी गट -अ (कनिष्ठ स्तर)	<p>१. वित्त विभागाचे कार्यालय प्रमुख म्हणून पार पाडावे लागणारे सर्व कामकाज कर्मचारी वेतन व भत्ते आदा करणे. रु. २,००,०००/- चे आतील देयके पारीत करणे व रकमांचे धनादेश स्वाक्षरी करून वितरण करणे तसेच वेतन व भत्याची सर्व विभागाची रु.२,००,०००/- आतील देयके पारित करणे. (कामांचे व खरेदीच्या संदर्भात रु.२,००,०००/- चे आतील अंतिम देयके तपासून मुख्य</p>	<ol style="list-style-type: none"> शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक कोषा का-१००१/प्र.क्र.५४/कोषा-४, दिनांक २९ मार्च २००१. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय, मं.बुर्ड दि.१७/०४/२००१ . मा.मु.का.अ. यांचेकडील क्रमांक कोजिप/साप्रवि/कावि/०१/१८६८/२०११, दि.१६/०९/२०११ ने दिले अधिकार प्रदानानुसार. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय :झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त ९ 	

		<p>लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे)</p> <p><u>२. पदाची कर्तव्ये-</u></p> <p>१)आस्थापना, २)निवृत्तीवेतन,३)संकलन, ४)अर्थसंकल्प,५)देयके व नस्ती पुर्व लेखापरीक्षा सामान्य प्रशासन विभाग,ग्रामपंचायत,पशुसंवर्धन,६)वत्त,बांधकाम विभाग,६)मध्यवर्ती भांडार,७)अंतर्गत लेखापरीक्षा</p>	<p>दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागणी आदेश</p>	
३	लेखाधिकारी-१ गट-ब	<p><u>१. पदाची कर्तव्ये-</u></p> <p>१)अर्थसंकल्प,२)संकलन, ३)सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी,४)परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना,५)देयक व नस्ती पुर्व लेखापरीक्षा - कृषी विभाग,समाजकल्याण(अपंग कल्याणसह),महिला बालकल्याण (ए.बा.विकासासह) व लघुपाटबंधारे,६)कर्जे,७) अग्रिमे,८)ठेवी,९)वित्त विभाग रोखशाखा,१०)लेखा आक्षेपांचे निराकरण,११)सभा व बैठक उपस्थिती</p>	<p>१. शासन निर्णय, वित्त विभाग,क्रमांक कोषाका-१००१/प्र.क्र.५४/कोषा-४, दिनांक २९ मार्च २००१ .</p> <p>२. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,आदेश क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय, मं. बई दि. १७/०४/२००१</p> <p>३. शासन शुद्धीपत्रक क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३,मंत्रालय मं. बई ,दि. २८ मे २००१</p> <p>४. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय :झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागणी आदेश</p>	

४	लेखाधिकारी - २ गट-ब	<p>१. पदाची कर्तव्ये-</p> <p>१) सेवानिवृत्ती विषयक कामे, २) वेतन निश्चिती पडताळणी, ३) दक्षता पथक, ४) कर्मचारी गटविमा, ५) देयक व नस्ती पुर्व लेखापरिक्षा - आरोग्य, शिक्षण, निरंतर शिक्षण (शा.पो.आ.सह), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ६) आवक-जावक शाखा, ७) भांडार, ८) लेखापरीक्षा, ९) संभाव्य बैठका</p>	<p>१. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक कोषाका-१००१/प्र.क्र.५४/कोषा-४, दिनांक २९ मार्च २००१ .</p> <p>२. महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय, मं.बई दि. १७/०४/२००१</p> <p>३. शासन शुद्धीपत्रक क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय मं.बई , दि. २८ मे २००१</p> <p>४. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय :झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागणी आदेश</p>	
५	सहा लेखाधिकारी गट-क	नाही	मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार कामकाज करणे.	
६	कनिष्ठ.लेखाधिका री गट-क	नाही	मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार कामकाज करणे.	
७	वरि.सहा. (लेखा) गट-क	नाही	मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार कामकाज करणे.	
८	कनि.सहा. (लेखा) गट-क	नाही	मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार कामकाज करणे.	
९	लघुटंकलेखक गट -क	नाही	-----	
१०	वाहन चालक गट-क	नाही	वरिष्ठांचे सुचनानुसार कामकाज करणे	
११	परिचर गट-ड	नाही	वरिष्ठांचे सुचनानुसार कामकाज करणे	

वित्त विभाग
कलम १ (बी) (ii) (ग)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.नं.	पदनाम	अधिकार - प्रशासकिय	कोणत्या प्रकारची कारवाई नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
माहिती लागू नाही				

कलम १ (बी) (ii) (घ)
जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.नं.	पदनाम	अधिकार - फौजदारी	कोणत्या प्रकारची कारवाई नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
माहिती लागू नाही				

कलम १ (बी) (ii) (य)
जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.नं.	पदनाम	अधिकार - अर्ध न्यायीक	कोणत्या प्रकारची कारवाई नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
माहिती लागू नाही				

वित्त विभाग
कलम ४ (१) (b) (ii) नमुना ख

**जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल**

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	मुख्य लेखा व वित्त अधिकारी गट-अ (वरिष्ठ स्तर)	<p><u>ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त-९,दि.९.०८.२०१६ च्या शासन</u> <u>आदेशातील परिशिष्ट-१ नुसार पदाची कर्तव्ये</u></p> <p>१. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता १९६८ मध्ये विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाचे वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अधिकार व कर्तव्य.</p> <p>२. वित्त विभाग, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आणि पंचायत समित्याच्या लेखावावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>३. वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परीक्षक म्हणून कामे.</p> <p>४. वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूक यावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>५. अर्थसंकल्प : जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न व शासकीय विविध योजनांचे अर्थसंकल्पिय अंदाज तयार करणे.</p> <p>६. आस्थापना :</p> <p>६.१) लेखा संवर्गाची जिल्हा आस्थापना (बदली,पदोन्नती,जेष्ठता यादी ही जबाबदारी राहील.)</p> <p>६.२) वित्त विभागाची कार्यालयीन आस्थापना (वर्ग १ ते ४).</p> <p>६.३) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गाच्या अधिकाऱ्यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.</p> <p>६.४) जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व पंचायत समित्यामधील लेखा संवर्ग कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.</p> <p>७. पंचायती राज संस्थांच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप तसेच भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप याबाबत समन्वय ठेवणे.</p> <p>८. रु.२,००,०००/- च्या वरील देयके पारीत करणे व त्याचे धनादेश आदा करणे.</p>	<p>१. शासन निर्णय,वित्त विभाग,क्रमांक कोषाका-१००१/प्र.क्र.५४/कोषा-४,दिनांक २९ मार्च २००१ .</p> <p>२. महाराष्ट्र शासन,ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए २०००/प्र.क्र.५६ /३३, मंत्रालय मुंबई दि १७/०४/२००१ .तसेच</p> <p>३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखासंहिता १९६८ मधील नियम ३ व परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेली कर्तव्ये व अधिकार</p> <p>४. मा.मु.का.अ. यांचे कडील क्र-कोजिप/ साप्रवि/कावि/०१८६८ /११,दि.१६/०९/२०११ चे दिले अधिकार प्रदान</p> <p>५. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय : झेडपीए-२०१६प्र.क्र.१५ /वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागी आदेश</p>	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>९. वित्त विभागास प्राप्त होणाऱ्या सर्व नस्त्यांचे (रु.२,००,०००/- च्या आतीलही) पूर्व लेखा परीक्षण करणे व अभिप्राय देणे.</p> <p>१०. अनुदान निर्धारण, जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व देणे स्थिती यावर नियंत्रण .</p> <p>११. मध्यवर्ती भांडार/पूर्ण नियंत्रण.</p> <p>१२. जिल्हा परिषदेचे खरेदी व्यवहार विहित पद्धतीचे करणे,</p> <p>१३. आर्थिक शिस्तीचे पालन करण्यासाठी योग्य व आवश्यक नियोजन, उपाययोजना व अंमलबजावणी करणे.</p> <p>१४. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता, १९६८ व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे जबाबदाऱ्या स्वतः किंवा इतर अधिकर्यांकडून पूर्ण करून घेणे.</p> <p>१५. महालेखापाल, कोषागार यांच्या कार्यालयातील लेख्यांशी (जमा व खर्च) ताळमेळ घेणेच्या कामावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>१६. अखर्चित रक्कमांचा आढावा घेणे व शासनास वेळेत भरणा करणे.</p> <p>१७. वार्षिक लेखे अंतिमीकरण करून आर्थिक स्थितीच्या अहवालासह जिल्हा परिषद सभेस सादर करणे व मान्यतेनंतर शासनास सादर करणे.</p> <p>१८. अंतर्गत लेखा परीक्षण भांडार पडताळणी व वेतन निश्चिती पथकाची कामे प्रभावी होईल यादृष्टिने संबंधित सहकारी अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून काम करून घेणे व नियंत्रण ठेवणे.</p> <p>१९. वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे काम ताळमेळासह अद्यावत राहील यावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>२०. वर्ग ३, वर्ग ४ कर्मचारी व अंशदान निवृत्ती वेतन योजनेनंतर लेख्यांचे काम ताळमेळासह अद्यावत राहील यावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>२१. जिल्हा परिषद व स्थायी समिती यांच्या सभांना उपस्थित राहून माहिती पुराविणे, सभेच्या अध्यक्षांनी विचारणा केल्यास योग्य तो वित्तीय सल्ला देणे आणि अर्थ समितीचे सचिव म्हणून काम पाहणे.</p> <p>२२. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने दिलेली कामे पार पाडणे.</p>		

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
२	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कनिष्ठ स्तर) (जुने पदनाम वरिष्ठ लेखा अधिकारी)	<p><u>ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रं.झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त-१,दि.१०.०८.२०१६ च्या शासन आदेशातील परिशिष्ट-२ नुसार पदाची कर्तव्ये</u></p> <p>१. आस्थापना -</p> <p>१.१) वित्त विभागाचे आहरण व सर्वितरण अधिकारी म्हणून काम पाहणे.(वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रवास भत्ते व इतर वैयक्तिक प्रदाने इ.)</p> <p>१.२) जिल्हा परिषद वित्त विभागाचे आस्थापना विषयक प्रकरणे नस्त्या/प्रकरणे तपासून (सर्व) अभिप्राय देणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.(सर्व प्रकारच्या रजा, वेतनवाढ, सेवापुस्तक)</p> <p>१.३) आवक-जावक शाखा - विभागात येणारे टपाल सहाय्यक लेखाधिकारी हे लेखाधिकारी यांना सादर करतील व लेखाधिकारी हे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे मार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करतील.</p> <p>१.४) रोखशाखा - रु.२,००,०००/- च्या आतील देयके पारीत करणे व त्याचे धनादेश अदा करणे.(कामांच्या व खरेदीच्या संदर्भातील रु.२,००,०००/- च्या आतील अंतिम देयके तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>२. निवृत्तीवेतन - निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजना या संबंधित प्रकरणांना मंजूरी देणे (पूर्ण अधिकार वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांबाबत) व परिभासित अंशदान निवृत्तीवेतन (DCPS)(NPS) योजनांचे लेखे तयार करणे व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>३. संकलन : जिल्हा परिषद लेखा विषयक सर्व जबाबदारी वार्षिक लेखे सादर करणे.</p> <p>४. अर्थसंकल्प : जिल्हा परिषद स्वतःचे उत्पन्न व शासनाच्या विविध योजनां अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सहाय्य करणे.</p> <p>५. देयक व नस्ती -पूर्व लेखा परिक्षण - सामान्य</p>	<p>शासन निर्णय , वित्त विभाग क्रमांक-कोषाका १००१/प्र.क्र.५४/कोषा.४ , दिनांक २९ मार्च २००१,</p> <p>२.महाराष्ट्र शासन,ग्राम विकास व जलसंधारण विभाग ,आदेश क्रमांक झेडपीए २०००/प्र.क्र.५६/३३, मंत्रालय मुं.बई दि.१७/०४/२००१.</p> <p>३. मा.मु.का.अ. यांचेकडील क्र- कोजिप/साप्रवि/कावि/०१ /१८६८/२०११,दि.१६/०९ /२०११ ने दिले अधिकार प्रदान.</p> <p>४. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय : झेडपीए-२०१६प्र.क्र.१५ /वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागणी आदेश</p>	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>प्रशासन विभाग, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, वित्त, बांधकाम विभाग या विभागांच्या संबंधित नस्त्यांचे पूर्वलेखा परिक्षा करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. तसेच संबंधित विभागांच्या रूपये २,००,०००/- पर्यंतची धावती देयके पूर्वलेखा परिक्षण करून पारीत करणे व धनादेश अदा करणे (कोणत्याही कामाचे व खरेदीचे अंतिम देयक/प्रकरणे रूपये २,००,०००/- आतील असतील तरी ते इे यक/प्रकरणासंदर्भात पूर्ण लेखा परिक्षण करून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.) रूपये २,००,०००/- वरील देयक/प्रकरणे पूर्वलेखा परिक्षण करून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>६. मध्यवर्ती भांडार -</p> <p>६.१ सर्व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>६.२ विभाग व कार्यालयाकडून येणे रक्कमांचा वसुलीवर नियंत्रण ठेवणे.</p> <p>६.३ वित्त विभाग भांडार शाखेचे लेखे ठेवणे.</p> <p>७. अंतर्गत लेखा परिक्षण -</p> <p>७.१ सर्व जिल्हा परिषदांचे विभागाचे व पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण व भांडार पडताळणीचे पथकावर नियंत्रण व नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मान्यतेने काम करणे. (शासन परिपत्रक क्रमांक- २०१५/प.क्र.४२/वित्त-६ दि.०५ डिसेंबर २०१५ मधील सुचना नुसार)</p> <p>७.२ स्थानिक निधी लेखा, महालेखापाल व आयुक्त या सर्वांचे लेखा आक्षेपाबाबत व लेखा परिक्षणाबाबत समन्वय म्हणून काम करणे.</p> <p>७.३ अंतर्गत लेखा परिक्षण पथकास उपलब्ध करून दिलेल्या वाहनाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सल्ल्याने सनियंत्रण करणे.</p> <p>८. सभा व बैठका उपस्थिती -</p> <p>८.१ अर्थ समितीच्या सर्व बैठकांना उपस्थित राहणे.</p> <p>८.२ जिल्हा परिषद सभेला मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या सोबत उपस्थित राहणे.</p> <p>९. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे रजा कालावधीत व पद रिक्त असताना मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून काम पाहणे.</p> <p>१०. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली कामे</p>		

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिग्राय
		व दिलेल्या आदेशाचे पालन करणे.		
३	लेखाधिकारी-१	<p>ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.झेडपीए-२०१६/प्र.क्र.१५/वित्त-९,दि.९.०८.२०१६ च्या शासन आदेशातील परिशिष्ट -३ नुसार पदाची कर्तव्ये</p> <p>१. अर्थ संकल्प :</p> <p>१.१ जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न व शासनाच्या विविध योजनांचा अर्थ संकल्प तयार करून वरिष्ठांना सादर करणे.</p> <p>१.२ पंचायत समित्यांच्या अर्थसंकल्पाबाबत तपासणी व पंचायत समित्यांच्या उपकर अर्थ संकल्पाचे संकलन करणे व एकत्रित अर्थ संकल्प तयार करून सादर करणे.</p> <p>१.३ कार्यक्रम अंदाजपत्रक : सर्व कामे .</p> <p>१.४ रोख अनुदान व सहाय्यक अनुदाने यांची देयके तयार करून घेऊन सादर करणे.</p> <p>१.५ अर्थसंकल्पीय मंजूर तरतूदीचे पंचायत समित्यांना वाटप प्रस्तावित करणे.</p> <p>१.६ केंद्रीय वित्त आयोग व महाराष्ट्र वित्त आयोग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करून सादर करणे.</p> <p>१.७ अर्थसंकल्पाशी संबंधित व उपरोक्त विषयाबाबत सर्व नोंदवह्या अद्यायावत ठेवणे, नियतकालिक अहवाल सादर करणे व सर्व प्रकारचा पत्रव्यवहार करणे.</p> <p>१.८ आहरण केलेल्या रकमांचा महालेखापाल कार्यालयाच्या लेख्यांशी ताळमेळ घालणे व ताळमेळाचा अहवाल सादर करणे.</p> <p>२ संकलन :</p> <p>२.१ सर्व विभागाच्या लेखा शिर्षाचे जमा व खर्चाचे लेखे ठेवणे.</p> <p>२.२ पंचायत समित्यांचे लेखे स्विकारणे, तपासणे व संकलन करणे.</p> <p>२.३ मासिक खर्चाचे विवरणपत्र तयार करून विहित दिनांकास सादर करणे.</p> <p>२.४ वार्षिक लेखे तयार करणे व सादर करणे.</p> <p>२.५ अर्थसंकल्पीय तरतूदीपेक्षा कमी अथवा अधिक झालेल्या खर्चाचे विवरणपत्र तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यास मंजूरीस्तव</p>	<p>१. शासन निर्णय ,वित्त विभाग,क्रमांक-कोषाका १००१/प्र.क्र.५४/कोषा.४ ,दिनांक २९ मार्च २००१ ,</p> <p>२.महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए २००० प्र.क्र. ५६/३३ , मंत्रालय मुंबई दिनांक १७/०४/२००१.</p> <p>३.शासन शुद्धीपत्रक क्रमांक झेडपीए-२०००/प्रक.५६/३३, मंत्रालय मुंबई दि २८ मे २००१</p> <p>४. उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय : झेडपीए-२०१६प्र.क्र.१५ /वित्त ९ दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ अन्वये जि.प. मधील वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामाचे विभागी आदेश</p>	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>सादर करणे.</p> <p>२.६ अनुदान निर्धारण : मंजूर आर्थिक तरतूद खर्च प्रमाणित करून देणे.</p> <p>२.७उपयोगिता प्रमाणपत्र : मंजूर आर्थिक तरतूद व खर्च प्रमाणित करून देणे.</p> <p>२.८जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनास देणे असलेल्या रकमांची माहिती काढून सादर करणे.</p> <p>२.९ खाते प्रमुखांकडील नोंदवहयांची पंचायत समित्यांच्या खर्चासह लेखा शिर्षनिहाय खर्चाचा दरमहा मेळ घालणे.</p> <p>२.१० खर्चाचे मासिक/त्रेमासिक व वार्षिक विवरणपत्रे शासनाच्या संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना वेळेवर सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे.</p> <p>३ सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी:</p> <p>जिल्हा परिषदांच्या वर्ग ३ व वर्ग ४कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे काम पाहणे,लेखे ठेवणे,मंजुरी व अदाईचे प्रकरणे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे,ठेव संलग्न विमा योजनेचे देयके तपासणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>४ परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे लेखे ठेवणे, आहरण व वितरण केलेल्या रक्कमं त्या ताळमेळ घेणे,कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेख्यांचे विवरणपत्र देणे.</p> <p>५ देयक व नस्ती - पूर्व लेखा परिक्षण -कृषि विभाग,समाजकल्याण (अपंग कल्याणसह) महिला व बाल कल्याण विभाग (एकातिमिक बाल विकाससह) व लघू पाटबंधारे विभाग या विभागांच्या संबंधित नस्त्यांचे पूर्वलेखा परिक्षण करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. संबंधित विभाग त्या देयकांची तपासणी करणे व रु.२,००,०००/- पर्यंतची देयके/प्रकरणे उपप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे व रु.२,००,०००/- वरील देयके/प्रकरणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>६ कर्जे :</p> <p>व्याजी व बिनव्याजी कर्जे मंजूरीसाठी प्रकरणे सादर करणे. लेखे ठेवणे. व्याजाची गणना करणे व वसूलीवर नियंत्रण ठेवणे.</p>		

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>७ अग्रीम : मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व विभागांना दिलेल्या सर्व प्रकारच्या अग्रिमांच्या वसूलीवर नियंत्रण ठेवणे व विभागांच्या नोंदवहयांशी ताळमेळ घेणे.</p> <p>८ ठेवी : जिल्हा निधीत जमा होणाऱ्या सर्व विभागाच्या ठेवींचा हिशेब ठेवणे, ठेव परतावा ठेवी व्यपगत करणे, महसूल खाती जमा रकमांचा परतावा ,अग्रीम व ठेवींचे विवरण उपमुख्य लेखा परिक्षक यांना सादर करणे.</p> <p>९ वित्त विभागातील किर्दी : वित्त विभागात ठेवण्यात येणाऱ्या सामान्य किर्दी १) हस्तांतरीत योजना २) अभिकरण योजना ३) नि.प.चे स्वतःचे उत्पन्न ४) ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी ५) घसारा निधी ६) अल्पबचत प्रोत्साहनपर अनुदान ७) आश्वासित रोजगार योजना इत्यादि रोख पुंस्तके अद्यावत ठेवणे, जमा व खर्च बाजूंच्या नोंदी तपासून आवश्यक त्या नोंदी साक्षांकित करणे, बँक ताळमेळ करणे किर्दी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करणे, ताळमेळात तफावत आढळल्यास तफावत शोधून दूर करणे.</p> <p>१० लेखा आक्षणांचे निराकरण - अर्थ विभागाचे अहवाल,महालेखापालाचे निरीक्षण अहवाल आणि आयुक्त यांचे तपासणी अहवाल यातील लेखाआक्षणांचे संबंधित शाखेकडून अनुपालन तयार करून घेणे.</p> <p>११ सोपविण्यात आलेल्या विभागाच्या योजना,अर्थसंकल्प व अडचणी इत्यादीबाबत समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.</p> <p>१२ मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशाचे पालन करणे.</p> <p>१३ सभा व बैठका -</p> <p>१३.१ अर्थ समितीच्या सर्व बैठकांना उपस्थित रहाणे.</p> <p>१३.२ अनुक्रमांक ५ मध्ये सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विषय समितीच्या सभेचा वृत्तांत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.</p>		
४	लेखाधिकारी-२	<p>ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रं.इडपीए- २०१६/प्र.क्र.१५/वित्त-९,दि.९.०८.२०१६ च्या शासन आदेशातील परिशिष्ट -४ नुसार पदाची कर्तव्ये .</p> <p>१) सेवानिवृत्ती वेतन विषयक कामे - १.१ मंजुरीच्या अदाईची प्रकरणे उपमुख्य लेखा व</p>	<p>१. शासन निर्णय,वित्त विभाग क्रमांक- कोषाका १००१/प्र.क्र.५४/कोषा.४ ,दिनांक २९ मार्च २००१,</p>	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>१.२ निवृत्तीवेतन विषयक नोंदवह्या अद्यावत ठेवणे.</p> <p>१.३ निवृत्तीवेतन लेखा परिक्षा नोंदवही अद्यावत ठेवणे (सामान्य प्रशासन व शिक्षण अशा दोन भागात)</p> <p>२) वेतननिश्चिती पडताळणी : वेतन निश्चिती पडताळणी पथकाचे नियंत्रण व या संदर्भातील सर्व कामे.</p> <p>३) दक्षता पथक (vigilance) - सदर पथकाचे नियंत्रक म्हणून काम करणे. पंचायत समित्यांची तपासणी व भांडार पडताळणी अंतर्गत लेखा परिक्षण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केल्याप्रमाणे विशेष निवड केलेल्या विभाग/पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण तथा भांडार पडताळणी करणे.</p> <p>४) कर्मचारी गट विमा योजना : राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी/अधिकारी यांची गट विमा योंजना विषयक सर्व कामे पाहणे व लेखे ठेवणे.</p> <p>गटविमा योजने संदर्भात मंजूरीची व अदाईची सर्व प्रकरणे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>५) देयक व नस्ती - पूर्व लेखा परिक्षा : आरोग्य विभाग, निरंतर शिक्षण विभाग व शिक्षण विभाग (शालेय पोषण आहारासह),पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागांच्या संबंधित नस्त्यां त्या पूर्वलेखा लेखा परिक्षा करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.संबंधित विभागां त्या देयकांची तपासणी करणे व रु.२,००,०००/-पर्यंतच्या नस्त्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व रु.२,००,०००/- त्या वरील नस्त्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.</p> <p>६) आवक जावक शाखा ज्ञ. ६.१ दैनंदिन टपाल ६.२ पोस्टल नोंदवह्या व हिशोब ६.३ इतर नोंदवह्यांबाबत नियंत्रण ठेवणे.</p> <p>७) भांडार - अर्थविभागाचे अंतर्गत भांडाराबाबत कार्यवाही करणे.</p> <p>७.१ सर्व प्रकरणे तपासून सादर करणे</p>	<p>२.महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, आदेश क्रमांक झेडपीए-२०००/ प्र.क्र. ५६/३३,मंत्रालय,मं.बई दिनांक १७/०४/२००१.</p> <p>३.ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील शासन शुद्धीपत्रक क्रमांक झेडपीए-२०००/प्र.क्र.५६/३३,दि २८ मे २००१</p>	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
		<p>७.२ नोंदवह्या अद्यावत ठेवणे.</p> <p>७.३ नियतकालीक पडताळणी करून घेणे.</p> <p>७.४ अंतर्गत भांडाराच्या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>८) लेखा परिक्षण -</p> <p>८.१ पंचायती राज संस्थंच्या लेखावरील लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवाल, स्थानिक निधी लेखा विभागाच लेखा परिक्षण अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांचे अहवाल, महालेखापालाचे निरिक्षण अहवाल व आयुक्त यांचे अहवालातील लेखा आक्षेपाबाबत पाठपुरावा व मदत करून अनुपालन अहवाल तयार करून मुद्दे वगळून घेणे.</p> <p>८.२ लेखा परिक्षणात/तपासणीत आढळून आलेल्या उणिवा व अनियमिततेबाबत उपाय योजना सुचिविणे.</p> <p>८.३ लेखा परिक्षणाबाबत नियतकालिक अहवाल पाठविणे व संपूर्ण पत्रव्यवहार .</p> <p>९) सर्व विभाग प्रमुखांच्या नोंदवह्या तपासून अर्थ समितीस सादर करणे.</p> <p>१०) सोपविण्यात आलेल्या विभागाच्या योजना, अर्थ संकल्प व अडचणी याबाबत समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती वेळोवळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. संबंधित विषय सभेचा वृत्तांत अवगत करणे. अर्थ विभागाच्या नोंदवह्या तपासणी करून अर्थ समितीस सादर करणे.</p> <p>११) मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशांचे पालन करणे.</p> <p>१२) सभा व बैठका उपस्थिती -</p> <p>१२.१ अर्थ समितीच्या सर्व बैठकांना उपस्थित रहाणे.</p> <p>१२.२ अनुक्रमांक ५ मध्ये सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विषय समितीच्या सभेस व त्या विभागाच्या खरेदी समितीस उपस्थित राहुन लेखा व वित्त विषयक सल्ला देणे व वृत्तांत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.</p>		
५	सहाय्यक लेखाधिकारी गट-क	मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व लेखा अधिकारी १/२ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली काम पाहणे.	--	

अ .नं .	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायद्या/ नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
६	कनिष्ठ लेखाधिकारी गट-क	मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच लेखा अधिकारी १/२ यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली काम पहाणे.		
७	वरिष्ठ सहाय्यक (लेखा) गट-क	मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व लेखा अधिकारी १/२ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली काम पाहणे.	--	
८	कनिष्ठ सहा. (लेखा) गट-क	मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व लेखा अधिकारी १/२ यांच्या सुचनानुसार व मार्गदर्शनाखाली काम पाहणे.	--	
९	लघुंटकलेखक गट-क	-	--	
१०	वाहन चालक गट-क	मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व लेखाधिकारी १/२ यांच्या सुचनानुसार काम करणे	--	
११	परिचर गट-ड	मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व लेखाधिकारी १/२ तसेच त्याचे अधिनस्त वरिष्ठांचे सुचनानुसार काम करणे.	--	

वित्त विभाग
कलम ४(१)(ब)(iii)

**निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्य पद्धतीचे प्रकाशन
कामाचा प्रकार/नाव**

कामाचे स्वरूप

१. जि.प.स्वनिधी
२. सर्व हस्तांतरीत व अभिकरण योजना व सर्व खात्याची वेतन व भत्ते बिले आदा करणे.

संबंधीत तरतूद-

१. शासनाने दिलेल्या अनुदाना प्रमाणे व शासन निर्णया प्रमाणे निधी खर्च टाकणे.
२. शासनाने दिलेल्या अनुदाना प्रमाणे व शासन निर्णया प्रमाणे निधी खर्च टाकणे.
३. शासनाने दिलेल्या अनुदाना प्रमाणे व शासन निर्णया प्रमाणे निधी खर्च टाकणे.

अधिनियमाचे नाव -

महाराष्ट्र जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ तसेच महाराष्ट्र जि.प. व पं.स. लेखा संहिता नियम १९६८.

शासन निर्णय व परिपत्रके-

३ डिसेंबर-२००५ व १९ डिसेंबर-२००५ चे शासन निर्णया नुसार कार्यालयीन आदेश-

अ. नं.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	अ) जि.प.स्वनिधी प्राप्त निधी जि.प./ पं.स.व ग्रा.पं.स्तरावर वितरीत करणे.	प्रतिमहा	संबंधित खात्याचा प्रमुख / कार्यालय प्रमुख	
	ब) जि.प./पं.स.व ग्रा.पं.स्वनिधी खर्च करणे	एक वर्ष	संबंधित खाते प्रमुख/कार्यालय प्रमुख	
	क) ताळमेळ घेणे व अहवाल सादर करणे.	प्रति महिना	संबंधित खाते प्रमुख/कार्यालय प्रमुख	
२	अ) सर्व हस्तांतरीत व अभिकरण योजना व सर्व खात्याची वेतन व भत्ते बिले आदा करणे.	७ दिवस	उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी	
	ब) खर्चाचे लेखे सादर करणे.	प्रति महिना	गटविकास अधिकारी/कार्यालय प्रमुख/खाते प्रमुख	
	क) वेतन व भत्त्याचे अंदाजपत्रक सादर करणे.	चारमाही,आठमाही, अकरामाही व वार्षिक	मुख्य लेखा व वित्त अधिकारी व संबंधित खाते प्रमुख .	
	ड) अंतर्गत लेखा परिक्षण करणे.	सहामाही	लेखा अधिकारी-२	

कलम ४(१) (b)(iv) नमुना क
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक) सन- २०२३-२४

अ.नं.	काम /कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष (सन २०२३-२४ ची तरतुद-खर्च) रूपये हजारात	अभिप्राय
२	जि.प.स्वनिधी	१००% निधी खर्च करणेची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. निधीच्या अधिन राहून खर्चावर नियंत्रण ठेवून देयके वित्त विभागांकडून पारीत केली जातात.	प्राप्त तरतुद रु. ५२१०.००० खर्च र.रु १३५४.०३७	
३	सर्व हस्तांतरीत व अभिकरण योजना व सर्व खात्याची वेतन व भत्ते बिले आदा करणे.		प्राप्त तरतुद रु-७९१३०.९५४ खर्च र.रु - ७८७०९.८६४	

वित्त विभाग
कलम ४(१) (b)(iv) नमुना ख

कामाची कालमर्यादा ----- काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा (आर्थिक वर्ष - १ एप्रिल ते ३१ मार्च)

अ.नं.	काम / कार्य	दिवस/तास पूर्ण करणीसाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
१	जि.प.स्वनिधी	७ दिवस	संबंधित खाते प्रमुख	मुख्य कार्यकारी अधिकारी
२	सर्व शासकीय योजना व जि.प. योजना व सर्व खात्याची वेतन व भत्ते बिले आदा करणे. (जि प स्तर)	७ दिवस	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी	मुख्य लेखा व वित्त अधिकारी

वित्त विभाग
कलम ४ (१))b)(v) नमुना क

**जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामासंबंधी
सर्वसामान्यपणे आखलेले नियम**

अ.नं.	सुचनापत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)
१.	आस्थापना विषयक कामकाज	मा.मु.का.अ. यांचेकडील क्रमांक कोजिप/साप्रवि/कावि/०१/१८६८/२०११, दि.१६/०९/ २०११ ने दिले अधिकार प्रदानानुसार	
२.	ठेवी व तसलमाती हिशोब ठेवणे, कर्जे देणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	
३.	विभागाकडून येणा-या देयकाची आर्थिक छाननी करून मंजूरी देणे. व त्यानुसार रक्कम पारीत करणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	
४.	जि.प.कडील सर्व खात्यांकडील मासिक व वार्षिक लेखे तपासणे व त्याचा हिशोब ठेवणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	
५.	विभागाकडून येणा-यां कामांच्या प्रशासकिय मान्यता व निविदावर लेखाविषयक मत मांडणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	
६.	शासनाकडून आर्थिक तरतुद उपलब्ध करून घेणे व त्याचे वाटप करणे व झालेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	
७.	सर्व विभागाचे प्रलंबित परिच्छेद उदिष्टप्रमाणे अनुपालन करून घेवून मुददे मान्य करून घेणे	महाराष्ट्र जि.प. व प.स.लेखा संहिता नियम १९६८ तसेच अद्यावत शासन निर्णय, परिपत्रकानुसार	

वित्त विभाग

कलम-४(१)(b)(vi)नमुना क

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयामध्ये दस्तऐवजाची वर्गवारी

अ. नं.	विषय	दस्तऐवजाचा प्रकार नस्ती /मस्टर/ नोंद पुस्तक, व्हौचर इ.	धारिणी/संचिका क्रमांक व नोंदवही क्रमांक	तपशिल	किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते.
१.	अभिलेख वर्गाकरण	अ	४८०५	कार्यविवरणानुसार	कायम
२		ब	१३९३३	कार्यविवरणानुसार	३० वर्षे
३		क	३०९४	कार्यविवरणानुसार	१० वर्षे
	एकूण गढ्ठे	एकूण संचिका	२१८३२		

वित्त विभाग
कलम ४ (१)(b)(vii)

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी
जनसामान्याशी सल्ला मसलत करणेसाठी व्यवस्था.

अ. नं.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियम/ परिपत्रकद्वारे	पुनरावृत्ती काल लागु नाही

वित्त विभाग
कलम ४ (१)(b)(viii) नमुना क

जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील
समित्या,परिषदा,अथवा मंडळांच्या बैठकीचे तपशील (सन २०२३-२४)

अ.क्र	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत
१	अर्थ समिती जि.प. कोल्हापूर	मा.रसिका अमृत पाटील	विभागाकडून आलेल्या विषयांचा व समिती मध्ये चर्चेतून झालेल्या विषयांचा धोरणांतमक बाबीतून विचार करून निर्णय घेणे.	दरमहा आवश्यकते नुसार	नाही	दप्तरी ठेवणेत आला आहे
२		मा.दिपाली संजय परोट				
३		मा. श्री. प्रविण श्रीपती यादव				
४		मा.श्री.अरुण रामचंद्र सुतार				
५		मा.श्री.विजय गंगाधर बोरे				
६		मा.श्री.सर्जराव ज्ञानदेव पाटील				
७		मा.श्री. सर्जराव बंडू पाटील (पेरीडकर)				
८		मा.अॅ.ड. अनंत स.कांबळे				
९		मा.सौ.कविता भागवत चौगुले				
१०		मा.सौ.तेजस्विनी रणजित शिंदे				
११		मा. श्री.अंबरिषसिंह संजय घाटगे				

वित्त विभाग
कलम ४ (१)(b)(ix)
जिल्हा परिषद कोल्हापूर, येथील वित्त विभाग या कार्यालयातील
अधिकारी /कर्मचारी यांची यादी सन २०२२-२३

अ. नं.	अधिकारी/कर्मचारी नांव	वर्ग	पदाचे नांव	रुजु दिनांक	दुरध्वनी क्रमांक
१	२	३	४	५	६
१	श्री. अतुल भिवा आकुडे	गट-अ (वरिष्ठस्तर)	मु.ले.वि.अ.	२८.०८.२०२३	
२	श्रीमती अरुणा ल.हसबे	गट-अ (कनिष्ठस्तर)	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी	२५.०९.२०२३	
३	श्रीमती दुर्गाली गायकवाड	गट-ब (राजपत्रीत)	लेखाधिकारी-१	१४.०८.२०२०	
४	श्री.अनिकेत महादेव गावडे	गट-ब (राजपत्रीत)	लेखाधिकारी-२	०८.०७.२०२३	
५	श्री.मंदार रघुनाथ करकरे	गट क	सहा.लेखाधिकारी	२६.०८.२०२१	
६	श्री.सुहास विष्णु आयरे	गट क	सहा.लेखाधिकारी	०१.०६.२०२३	
७	श्री.अर्जुन पांडुरंग यादव	गट क	सहा.लेखाधिकारी	०१.०६.२०२२	
८	श्री.प्रमोद जगन्नाथ पांढरे	गट क	सहा.लेखाधिकारी	०२.०५.२०२३	
९	श्री.किरणकुमार श्रीपतराव निकम	गट क	सहा.लेखाधिकारी	१२.०३.२०२४	
१०	श्री.सचिन चंद्रकांत कोळी	गट क	कनिष्ठ लेखाधिकारी	२९.०७.२०१९	
११	श्री.दिनेश शिवाजी हत्तरगी	गट क	कनिष्ठ लेखाधिकारी	०३.०९.२०२१	
१२	श्री.सोहनकुमार गणपत बिसुरे	गट क	कनिष्ठ लेखाधिकारी	०६.०९.२०२१	
१३	श्री.संजय श्रीपतराव शिंदे	गट क	कनिष्ठ लेखाधिकारी	०१.०२.२०१९	
१४	श्री.सुरेश दिनकर पाटील	गट क	कनिष्ठ लेखाधिकारी	०८.०६.२०२०	
१५	श्री.शिवपुत्र भिमराव वंटे	गड क	वरिष्ठ सहा.(लेखा)	०१.०६.२०२०	
१६	श्रीम.आरती सिद्धार्थ होवाळ	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	०१.०९.२०२१	
१७	श्री.अशोक रामचंद्र पाटील	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	१९.०१.२०२१	
१८	श्री.प्रकाश रघुनाथ शिंदे	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	०१.०२.२०२०	
१९	श्रीम.सारिका विनोद हेरवाडे	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	११.०२.२०१९	
२०	श्री.प्रविण मारुती कोरवी	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	२५.०६.२०१९	
२१	श्री.लालाजी पांडुरंग तिबिले	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	०१.०७.२०१९	
२२	श्री.प्रविण विठ्ठल डंगी	गट क	वरिष्ठ सहा.(लेखा)	१४.०६.२०२१	
२३	श्री.अभिजीत नारायण निगळे	गट क	वरिष्ठ सहा(लेखा)	०१.०२.२०१९	
२४	श्री.अजयसिंह कृष्णात कदम	गट क	वरिष्ठ सहा(लेखा)	०३.०७.२०२३	
२५	श्री.संजय बापू चौगले	गट क	वरिष्ठ सहा(लेखा)	०१.०१.२०२४	
२६	श्रीम.रोहिणी पांडुरंग गवारी	गट क	वरिष्ठ सहा(लेखा)	०९.०५.२०२३	
२७	श्री.अमोल संभाजी नाईक	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०१.०२.२०१९	
२८	श्री.ऋषिकेश महादेव गुरव	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०१.०९.२०२१	०२३१-२६५६७२३

अ. नं.	अधिकारी/कर्मचारी नांव	वर्ग	पदाचे नांव	रुजु दिनांक	दुरध्वनी क्रमांक
१	२	३	४	५	६
२९	श्रौ.आनंदा योसेफ काळे	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०३.०७.२०२३	
३०	श्रौ.सागर रामचंद्र चव्हाण	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०३.०७.२०२३	
३१	श्रीम.प्रियांका पुंडलिक खाडे	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	२५.१०.२०२१	
३२	श्री.योगेन्द्र शिवाजी केबळकर	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	२५.१०.२०२१	
३३	श्री.आकाश संजय हिंगे	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०२.०५.२०२२	
३४	श्री.ऋषिकेश अशोक मगदूम	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०२.०५.२०२२	
३५	श्री.असित रमेश कोरवी	गट-क	कनिष्ठ सहा(लेखा)	१०.०२.२०२३	
३६	श्री.विशाल चंद्रकांत चौगुले	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	०५.०१.२०२४	
३७	श्री.अभय यंकापा भोसले	गट क	कनिष्ठ सहा(लेखा)	१४.०३.२०२४	
३८	श्री.विनायक बाळकृष्ण लिंगम	गट क	वाहन चालक	१४.०७.२००५	
३९	श्री.गजानन राजाराम सावंत	गट क	वाहन चालक	०१.०६.२०१८	
४०	श्री.किरण मनोहर झागडे	गट ड	परिचर	०१.१२.२०१९	
४१	श्री.विशाल ज्ञानदेव पाटील	गट ड	परिचर	०१.०५.२०१७	
४२	श्रीम.रूपाली रघुनाथ कदम	गट ड	परिचर	०२.०५.२०२२	
४३	श्री.दिदार मदनसिंग बाटुंगे	गट ड	परिचर	०१.१०.२०२२	
४४	श्रीम.स्नेहल सर्जेराव नाईक	गट ड	परिचर	१४.०७.२०२३	

वित्त विभाग

कलम ४ (१)(b) नमुना (x)

सन २०२४-२५ (जुलै २०२४)

जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिका-यांचे, कर्मचा-यांचे पगार व भत्ते

अ.क्र	नाव	अधिकार पद	मूळ पगार	इतर	महाराई भत्ता	घरभाडे	शहर भत्ता	प्रवास भत्ता	NPS	एकूण स्थूल रक्कम
१	श्री. अनुल भिवा आकुडे	मु.ले.वि.अ.	83300	19416	41650	0	120	2700	20211	167397
२	श्रीम.अरुणा ल.हसवे	उप.मु.ले.वि.अ.	93800	21864	46900	16884	120	2700	0	182268
३	श्री.कृष्णात लक्ष्मण पाटील	लेखाधिकारी-१	66000	15384	33000	11880	120	1350	0	127734
४	श्री.अनिकेत म.गावडे	लेखाधिकारी-२	69000	16080	34500	12420	120	2700	16741	151561
५	श्री.मंदार रघुनाथ करकरे	सहा.लेखाधिकारी	62100	14472	31050	11178	120	1350	0	120270
६	श्री.सुहास विष्णु आयरे	सहा.लेखाधिकारी	65900	15816	32950	11862	120	0	0	126648
७	श्री.अर्जुन पांडुरंग यादव	सहा.लेखाधिकारी	65900	15360	32950	11862	120	1350	0	127247
८	श्री.प्रमोद ज.पांढरे	सहा.लेखाधिकारी	55100	12840	27550	9918	120	1350	13369	120247
९	श्री.किरणकुमार निकम	सहा.लेखाधिकारी	48900	10776	24450	8802	120	1350	11778	106176
१०	श्री सचिन चं.कोळी	कनिष्ठ लेखाधिकारी	39900	9288	19950	7182	120	1350	9680	87470
११	श्री.दिनेश शि.हत्तरगे	कनिष्ठ लेखाधिकारी	55200	12864	27600	9936	120	1350	0	107070
१२	श्री.सोहनकुमार ग.बिसुरे	कनिष्ठ लेखाधिकारी	38700	9024	19350	6966	120	1350	9390	84900
१३	श्री.संजय श्री. शिंदे	कनिष्ठ लेखाधिकारी	60300	14040	30150	10854	120	1350	0	116814
१४	श्री.सुरेश दिनकर पाटील	कनिष्ठ लेखाधिकारी	64000	14904	32000	11520	120	1350	0	123894
१५	श्री.शिवपूर्ण भिमराव वंटे	वरिष्ठ सहा.(लेखा)	38600	9000	19300	6948	120	1350	0	75318
१६	श्रीम.आरती सि. होवाळ	वरिष्ठ सहा.(लेखा)	33300	7752	16650	5994	120	1350	8072	73238
१७	श्रीम.सारिका वि.हेरवाडे	वरिष्ठ सहा.(लेखा)	29600	7104	14800	5328	120	1350	7210	65512
१८	श्री.प्रविण मा.कोरवी	वरिष्ठ सहा.(लेखा)	31400	7220	15700	5652	120	1350	7919	69161
१९	श्री. लालाजी पां. तिविले	वरिष्ठ सहा.(लेखा)	30500	7104	15250	5490	120	1350	7399	67213
२०	श्री.अमितजीत ना.निगाळे	वरिष्ठ सहा.(लेखा)	32300	7536	16150	5814	120	2700	7839	72459
२१	श्री.अजयसिंह कदम	वरिष्ठ सहा.(लेखा)	27900	6504	13950	5022	120	1350	6775	61621
२२	श्री.संजय बापू चौगले	वरिष्ठ सहा.(लेखा)	27900	6504	13950	5022	120	1350	6775	61621
२३	श्रीम.रोहिणी पां.गवारी	वरिष्ठ सहा.(लेखा)	28700	6432	14350	5166	120	1350	6927	63045
२४	श्रीम.प्रिया धोंडिराम कांबळे	वरिष्ठ सहा.(लेखा)	35300	8232	17650	6354	0	2700	7413	77652
२५	श्री.आशिष वसंत कांबळे	वरिष्ठ सहा.(लेखा)	25500	238	12750	4590	120	1350	0	44548
२६	श्रीम.पुनम प्रदिप काटे	वरिष्ठ सहा.(लेखा)	25500	238	12750	4590	120	1350	0	44548
२७	श्री.सुफियान जमादार	वरिष्ठ सहा.(लेखा)	23855	0	11927	4294	0	1263	0	41339
२८	श्रीम.सायली कृष्णात पाटील	वरिष्ठ सहा.(लेखा)	6581	0	3290	1185	0	348	0	11404
२९	श्री.अमोल सं.नाईक	कनिष्ठ सहा(लेखा)	31100	7248	15550	5598	120	1350	7546	68512
३०	श्री.आनंदा यो.काळे	कनिष्ठ सहा(लेखा)	34000	7920	17000	6120	120	1350		66510
३१	श्री.सागर रा.चव्हाण	कनिष्ठ सहा(लेखा)	26800	6240	13400	4824	120	1350	6502	59236
३२	श्रीम.प्रियांका पुं.खाडे	कनिष्ठ सहा(लेखा)	21700	5064	10850	3906	120	675	5265	47580
३३	श्री.योगेंद्र शि.कैंबळकर	कनिष्ठ सहा(लेखा)	21700	5064	10850	3906	120	675	5265	47580
३४	श्री.आकाश संजय हिंगे	कनिष्ठ सहा(लेखा)	21100	5064	10550	3798	120	675	5139	46446
३५	श्री.ऋषिकेश अ.मगदूम	कनिष्ठ सहा(लेखा)	21100	5064	10550	3798	120	675	5139	46446
३६	श्री.असित र.कोरवी	कनिष्ठ सहा(लेखा)	20500	4920	10250	3690	120	675	4994	45149
३७	श्री.विशाल चं.चौगुले	कनिष्ठ सहा(लेखा)	21700	5040	10850	3906	120	675	5263	47554
३८	श्री.अभ्यं यं.भोसले	कनिष्ठ सहा(लेखा)	21700	5040	10850	3906	120	675	5263	47554
३९	श्रीम.मधुरी शिंदे	कनिष्ठ सहा(लेखा)	0	0	0	0	0	0	0	0
४०	श्रीम.रिमता काकडे	कनिष्ठ सहा(लेखा)	19900	3897	9950	3600	120	675	4169	34596
४१	श्री.प्रसाद दि.सुर्यवंशी	कनिष्ठ सहा(लेखा)	19900	186	9950	3600	0	675	0	34311
४२	श्री.विनायक बा. लिंगम	वाहन चालक	43500	10178	21750	7830	120	1350	0	84728

४३	श्री. गजानन रा.सावंत	वाहन चालक	46100	10802	23050	8298	120	1350	0	89720
४४	श्रीम.स्नेहल स.नाईक	परिचर	25800	6050	12900	4644	65	1350	6258	57067
४५	श्री.किरण मनोहर झगडे	परिचर	29000	6830	14500	5220	65	1350	0	56953
४६	श्रीम.रूपाली र.कदम	परिचर	16000	3890	8000	3600	65	675	3898	36128
४७	श्री.विदर म.बाटुगे	परिचर	29900	7110	14950	5382	120	1350		58712

वित्त विभाग
कलम ४ (१)(b)(xi)

जिल्हा परिषद कोल्हापूर, येथील वित्त विभाग या कार्यालयाचे
मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. नं.	अंदाज पत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान (सन २०२३-२४ प्राप्त अनुदान) रूपये हजारात	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असलेस रूपयांत	अभिप्राय
१	२०५३-०५६५ सुधारीत कर्मचारी वर्ग रचना पद्धती	प्राप्त तरतूद रु.७८४९४.८३४ खर्च रक्कम रु.७८०७२.७४४	कर्मचारी वेतन	-	
२	२०५३-०७५२ कार्यक्रम अंदाजपत्रक	प्राप्त तरतूद रु. ६३६.१२० खर्च रक्कम रु. ६३६.१२०	कर्मचारी वेतन	-	

नमुना ख मागील वर्षासाठी (सन २०२२-२३)

अ.क्र	अंदाजपत्रकीय शिर्ष	मंजूर रक्कम	वापरलेली रक्कम	न वापरल्यामुळे परत करावी लागणारी रक्कम	परिणाम
१	२०५३-०५६५ सुधारीत कर्मचारी वर्ग रचना पद्धती	८१५५८.६६२	७९५५४.६६८	२००३.९९४	
२	२०५३-०७५२ कार्यक्रम अंदाजपत्रक	११६१.४७८	११६१.४७८	०	

वित्त विभाग
कलम ४ (१) (b) (xii) नमुना क

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयातील
अनुदान वाटपाच्या कार्यक्रमची कार्यपद्धती या वर्षासाठी प्रकाशीत करणे .

वैयक्तिक लाभाच्या योजना नाहीत

वित्त विभाग
कलम ४ (१) (ब) नमुना (xiii)

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयातील
अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे .

योजना /कार्यक्रमाचे नाव

अनुक्र	लाभार्थीचे नाव व पत्ता	अनुदान/लाभ यांची रक्कम/स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिग्राय
लागु नाही				

वित्त विभाग

कलम ४ (१) (b) (xiv)

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयातील

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे. चालू वर्षा करिता

सन २०२३-२४

अ. नं.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यांत	माहिती मिळविणेची पद्धती	जबाबदार व्यक्ती
१	आस्थापना	अधिकारी व कर्मचारी यांची आस्थापना विषयक सर्व माहिती	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.मंदार र.करकरे,सलेअ श्रीम.आरती होवाळ, व स ले श्री.अजयसिंह कदम,व स ले
२	पेन्शन /गट विमा व भविष्य निवाह निधी/डीसीपीएस/ ठेव संलग्न	कर्मचा-यांचे सेवाविषयक लाभ	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.सुहास विष्णू आयरे श्री.अर्जुन यादव ,सलेअ श्री.प्रविण कोरवी,वसले श्री.अशोक पाटील, वसले श्री.शिवपुत्र वंटे,वसले श्रीम.सारिका हेरवाडे,वसले श्री.ऋषिकेश गुरव,कसले श्री.योगेंद्र केंबळकर,कसले श्री.ऋषिकेश मगदूम,कसले श्री.असित रमेश कोरवी,कसले
३	१५ वा वित्त आयोग रोजकिर्द/रोजकिर्द १,२,४	योजना	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.सुहास विष्णू आयरे,सलेअ श्री.अर्जुन पां.यादव,सलेअ श्री.प्रमोद ज.पांढरे,सलेअ श्री.प्रविण डंगी,वसले श्री.अभिजीत निगळे,वसले श्री.आनंदा काळे,कसले श्री.विशाल चौगले,कसले
४	जि.प. स्वनिधी	योजना	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.सुहास आयरे,स.ले.अ श्री.अभिजीत निगळे,वसले
५	स्टोअर	कार्यालयीन स्टेशनरी व डेडस्टॉक	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री. मंदार करकरे, सलेअ श्री. अमोल नाईक वसले
६	ऑडीट	लेखा परिक्षण कामकाज	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.किरणकुमार निकम, सलेअ श्री. प्रकाश शिंदे,वसले
७.	संकलन	वार्षिक लेखा, न.नं.१३,१४,१९	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.प्रमोद पांढरे,सलेअ श्री.सचिन कोळी,कलेअ श्री.संजय चौगले,वसले श्री.प्रियांका खाडे,कसले श्री.आकाश हिंगे,कसले

८	ठेवी	ठेवी परतावा कामकाज	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.प्रमोद पांढरे,सलेअ श्री.लालाजी तिबिले,वसले
९	अनुदान(बजेट)	कोषागारातुन अनुदान आहरण	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.मंदार करकरे,सलेअ श्री.असित कोरवी,कसले
१०	वेतन पडताळणी	वेतन निश्चिती तपासणी	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.प्रमोद पांढरे,सलेअ श्री.प्रविण कोरवी,वसले
११	टपाल	आवक/जावक टपाल	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.मंदार करकरे,सलेअ श्री.सागर चक्काण, वसले
१२	निविदा	योजना निविदा	इतर (संगणकीय माहिती)	लेखी स्वरूपात	श्री.किरणकुमार निकम,सलेअ श्री.सुरेश पाटील,वसले

वित्त विभाग
कलम ४ (१) (b) (xv)

**जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकरणांत उपलब्ध असलेली माहीती
नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा**

सुविधांचा प्रकार

- | | |
|---|------------------------------------|
| १) जनतेसाठी राखून ठेवलेल्या भेटीच्या वेळेसंबंधीची माहीती | - सकाळी १०-०० ते सायं. ५-४५ |
| २) कॉल सेंटरची माहीती | - --- |
| ३) अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहीती | - स्वतंत्र अभिलेख कक्ष आहे. |
| ४) नमुने मिळवण्याच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहीती | - --- |
| ५) सुचना फलकाची माहीती | - सुचना फलक कार्यालयात लावले आहेत. |
| ६) कार्यालयीन काळानंतर संपर्काची सुविधा असल्यास त्याची माहीती - | --- |
| ७) आपत्कालीन संपर्काची माहीती | ----- |

अ क्र	उपलब्ध सुविधा	वेळ	कार्यपद्धती	स्थान	जबाबदार व्यक्ती
१	अभिलेख कक्ष	१०-०० ते ५.४५	१) वित्त विभागाकडील अभिलेख जतन व देखभाल करून मागणी प्रमाणे रेकॉर्ड उपलब्ध करणे.	स्वतंत्र इमारत (अभिलेख कक्ष ,जि.प. कोल्हापूर)	उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प.कोल्हापूर

वित्त विभाग

कलम ४(१) (b)(xvi)

जिल्हा परिषद कोल्हापूर, वित्त विभाग या कार्यालयातील

शासकिय माहिती अधिकारी /अपिलीय अधिकारी (तेरील लोकप्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची
विस्तृत माहिती प्रकाशित करणे. चालू वर्षा करिता शासकिय माहिती अधिकारी

अ. नं.	शासकिय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
१.	श्रीम.अरुणा ल.हसबे	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी	वित्त विभाग, जि.प. कोल्हापूर	नागाळा पार्क,कोल्हापूर ०२३१- २६५६७२३	cafokop@gmail.com	मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.कोल्हापूर / मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.कोल्हापूर

सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

अ. नं.	सहाय्यक शासकिय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	शेरा
१.	श्री.मंदार रघुनाथ करकरे	सहा.लेखाधिकारी	वित्त विभाग, जि.प. कोल्हापूर	नागाळा पार्क,कोल्हापूर ०२३१- २६५६७२३		
२.	श्री.सुहास विष्णू आयरे	सहा.लेखाधिकारी				
३.	श्री.अर्जुन पांडुरंग यादव	सहा.लेखाधिकारी				
४.	श्री.प्रमोद जगन्नाथ पांढरे	सहा.लेखाधिकारी				
५.	श्री.किरणकुमार निकम	सहा.लेखाधिकारी				

अपिलीय अधिकारी

अ. नं.	अपिलीय अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकिय माहिती अधिकारी
१	श्री.अतुल भिवा आकुडे	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	वित्त विभाग,जि.प. कोल्हापूर	नागाळा पार्क,कोल्हापूर- ०२३१ २६५६७२३	cafokop@gmail.com	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.कोल्हापूर

तक्ता क्रमांक १७ इतर माहिती

कलम ४ (१) (c)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकारणामध्ये जनतेच्या जिव्हाळयाचे नित्य-नियमित निर्णय आणि कांही महत्वाचे धोरणात्मक निर्णय.

वित्त विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागास हे कलम लागू नाही

तक्ता क्रमांक १७ इतर माहिती

कलम ४ (१) (d)

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वित्त विभाग या सार्वजनिक प्राधिकारणामध्ये घेतले जाणारे कांही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायीक निर्णय.

वित्त विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागास हे कलम लागू नाही

प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देणेत येते की, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४(१) (ब) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबांची सन २०२३-२४ ची वित्त विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर कडील तयार केलेली माहिती आम्ही तपासली असून ती बरोबर आहे.

सहायक माहिती अधिकारी तथा
सहायक लेखाधिकारी, वित्त विभाग
जिल्हा परिषद कोल्हापूर

जन माहिती अधिकारी तथा
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर

अपिलिय अधिकारी तथा
मुख्य लेखा व वित्त अधिकारी
जिल्हा परिषद कोल्हापूर